
Citi sees global investors not exiting India debt

SUBHADIP SIRCAR & DIVYA PATIL June 13

GLOBAL **INVESTORS** WHO'VE bought Indian government bonds to piggyback on their inclusion in a flagship debt gauge are likely to remain invested and not take a quick profit, according to Citigroup Inc's top local trader. India's debt yields are higher than China or the US, and its economy is the fastestgrowing among the Group of 20. There's little reason for active investors who've poured money in to reverse



course as the JPMorgan Chase & Co index inclusion goes live, said Aditya Bagree, head of India and South Asia Markets

"Some of the active money does come in beforehand as they expect the passive money to come in later and then they use that opportunity to get out of the position," he said. "But in India, I don't think that's necessary how it'll play out given the structurally good story."

India will ultimately receive a 10% weight in the JPMorgan index. Bagree estimates the inclusion will attract almost \$30 billion of capital into India, from both active and passive investors. **—BLOOMBERG**

RBI drops action against 3 ARCs

SACHIN KUMAR Mumbai, June 13

THE RESERVE BANK of India (RBI) has decided to drop actions related to show-cause notices issued to three asset reconstruction companies (ARCs) last year. Notices were issued to Omkara Assets Reconstruction, Rare Asset Reconstruction and CFM Asset Reconstruction, asking why their licences should not be cancelled.

"The communication from

the RBI says it has decided not to continue with actions related to the notice issued earlier," said a source. "It is a big relief for these ARCs..."

The ARCs received communication from the banking regulator early this week, according to sources. The development has ended speculations regarding cancellation of licences of these ARCs. Show-cause notices were issued following a special audit, which was prompted by an income tax raid on the premises

TORRENT POWER LIMITED

Registered Office: "Samanvay",

600 Tapovan, Ambawadi,

Phone: +91 79 26628300,

Ahmedabad - 380015

(Gujarat), India

of some ARCs in 2021.

Industry experts say with the three ARCs receiving positive feedback from the regulator, the confidence of the entire ARC industry will get a boost. The RBI has been asking

ARCs to improve governance and bring more transparency. Addressing chiefs and representatives ARCs last month, RBI deputy governor M Rajeshwar Rao stressed the need for strong governance frameworks, robust internal controls and a strong compliance culture. He warned

that the failure to meet regulatoryguidelines and wilful violations would invite strict action.

The RBI, on May 29, barred Edelweiss ARC and ECL

Finance, an Edelweiss Group entity, from acquiring financial assets or undertaking structured transactions, saying they had been engaged in 'evergreening' of distressed loans. Evergreening refers to a practice

where new loans are given to

stressed borrowers to enable

them to repay existing loans.

The regulator on Tuesday rejected Edelweiss ARC's request to reappoint Raj Kumar Bansal as its managing director and chief executive officer for the

operating in the country. ARCs have witnessed a robust growth over the past years, RBI data show.

FROM PAGE 1

Startups share 'value-add' mentors to drive growth

RAMASUBRAMANIANADDED THAT specialised mentors help establish robust frameworks and processes that can prevent mismanagement and foster transparency, integrate sustainable practices and meet regulatory requirements. These practices have increasingly become critical for the long-term success of startups. The 'shared resources' model

allows startups to tap into the resources as and when needed, bringing down the overall costs effectively. Experts say that by leveraging mentors from these shared resources, a startup can save around 30-40% of their costs, depending on the overall employee cost and number of employees. This is because the chances of every portfolio startup needing such deep expertise in every function on a full-time basis are low.

For instance, a D2C company opening offline stores may need help from an operations expert only in the initial few months. Similarly, a startup may need a marketing expert when the company is taking the digital route and trying to understand the nitty-gritty of analytics.

Experts say the cost of hiring CXOs is around ₹60-80 lakh per annum.

Ravi Teja Gupta, founder, Guptaji Invests, believes that the success of a startup does not depend on the funding but on spending. "Many B2C startups spend around 30% in marketing, and many D2C companies

> spend around 40-50% in marketing. So, we hired proven experts in viral mar-

keting," he said.

He also added that certain VC companies have increased their fund size and transformed into PE companies by adopting this work style. The 'shared resources' model

has proven to be a win-win for funds and portfolio companies. For investors, this model not only generates better results from portfolio companies but also allows them to have structured control over them without having to interfere daily. It also secures their portfolio startups from getting trapped into complications that may come up if corporate governance is not done right.

Motilal Oswal Alternates, which invests in mid-sized companies, said an organisation is built by its support functions. "Every company has to embrace tech in a big way but none of the mid-sized companies is willing to hire a strong head of technology. Likewise, HR is one of the most important functions, but often companies can't afford such talent,"Vishal Tulsyan, MD and CEO at MO Alternates (private equity) said.

That's why, a few years ago, the firm decided to hire senior people from HR, technology and performance improvement and leverage them across its portfolio. The firm currently has a shared resources team of six people, including the chief people officer, CTO, head of performance improvement and other industry experts. The team focuses on improving HR practices, developing leadership capabilities, creating a tech framework, optimising working capital, and cost reduction,

among other things. The area of support that a particular portfolio company needs also varies. For instance, an early-stage startup would need support in hiring, while late-stage in their IPO journey. "Founders sometimes dedicate 100-150 hours a month to hiring. To alleviate this burden, we have a dedicated HR team, whose support can be accessed at favourable rates," Pearl Agarwal, founder and managing partner at Eximius Ventures, said.

The size of 'shared resources' team varies from firm to firm. "Many factors such as the sector in which the startup operates, the complexity of its operations, the unique needs determined by the PE or VC firm and the size of the portfolio company can affect how many personnel are allocated to each job," Milan Sharma, founder and MD, 35North Ventures said.

Jio gets green signal for launching satcom services

WWW.FINANCIALEXPRESS.COM

"AS THE PROCESS is taking time, spectrum for satcom should be assigned to operators on a provisional basis. They may provide an undertaking that the spectrum charges would be applicable from the date of assignment," Anil Kumar Bhatt director general of IspA, said.

"This will ensure that operators can launch their services immediately. And hence, they would not lose on opportunity cost,"Bhatt added.

In the meantime, the DoT can consult Trai and come up with modalities such as spectrum pricing, licensing terms, etc, industry executives said.

Going by the standard procedure, after the DoT sends its reference to Trai, the regulator will start stakeholders' consultations, which will take at least six months. On the basis of this, operators will be able to launch the services only by next year.

Besides pricing, the DoT is currently discussing the revenue share licence fee and spectrum usage charge for such ser vices. Whether the services should be treated on a par with very small aperture terminal (VSAT) service licence is another issue which needs to be fixed.

VSAT is a satellite communication technology useful for providing data connectivity to remote and inaccessible locations where there is limited or no terrestrial connectivity. Currently, ATMs use VSAT services as well as enterprises are using satellite internet. Last year, Jio demonstrated

India's first satellite-based giga-

bit Internet service JioSpace-Fiber, which can potentially be used to provide high-speed internet services to inaccessible areas in the country. The company has connected four remote locations with JioSpaceFiber -Gir in Gujarat, Korba in Chattisgarh, Nabarangpur in Odisha, and Jorhat in Assam, using the spectrum on trial.

Similarly, OneWeb's earth station gateways in Mehsana, Gujarat, and one near Chennai are ready for services.

Currently, Eutelsat OneWeb's satellite communications network features more than 630 satellites in low Earth orbit (LEO) segment. On the other hand, SES has over 70 satellites in medium earth orbit (MEO) and geostationary orbit (GEO).

Adani ups cement game with ₹10,422-cr buy

THE CURRENT TOTAL installed production capacity in the country stands at 541 MTPA.

Adani Cement has been scouting for acquisitions even as the firm was looking at organic growth to achieve the target of 140 MTPA by 2028. In 2023, Ambuja Cement acquired Sanghi Industries, which had a production capacity of 6.1 MTPA, and later in January this year, its subsidiary ACC closed the acquisition of the balance 55% stake in Asian Concretes and Cements (2.8 MTPA).

Adani Group had forayed into the cement sector with the acquisition of Switzerland-based Holcim Group's stake in Ambuja Cement and ACC for \$6.6 billion in September 2022. The firm had also

announced plans to start 4 MTPA clinkering and 4.8 MTPA cement capacity in the fourth quarter of FY25. According to an Icra

report released on Thursday, the market share of top five cement companies is expected to increase to 55% by March 2025, backed by a healthy demand.

The market share of the top five companies—UltraTech Cement, Adani Group, Shree Cement, Dalmia Cement (Bharat) and Nuvoco Vistas—witnessed a steep rise to 54% as of December 2023 from 45% as of March 2015. These firms are also looking to increase their capacity and maintain market share through organic and inorganic expansions.

third time. Currently, there are 27 ARCs

SeQuent Scientific Limited

Registered Office: 301, 3rd Floor, 'Dosti Pinnacle', Plot No. E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400 604, Maharashtra, India.

Tel.: +91 22 41114777, Email ID: investorrelations@sequent.in, Website: www.sequent.in NOTICE OF POSTAL BALLOT

Members of Sequent Scientific Limited (the "Company") are hereby informed that pursuant to the provisions of

Sections 108 and 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules") including any statutory nodifications or re-enactment thereof for the time being in force, Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations"), General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 08, 2021, General Circular No. 03/2022 dated May 05, 2022, General Circular No. 11/2022 dated December 28, 2022 (the "MCA Circulars") and any other applicable laws and regulations, the Company is seeking consent of the Members of the Company to transact the below mentioned proposed special

Item No.	Agenda	Resolution type
1.	Regularisation of appointment of Mr. Vedprakash Ragate (DIN: 10578409) as Director (Executive Non-independent) of the Company.	Ordinary Resolution

the Register of Members/List of Beneficial Owners as received from Depositories i.e. National Securities Depository Limited ("NSDL")/Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on Friday, June 07,2024 and who have registered their e-mail address with the Company/Depositories, for seeking approval by Postal Ballot only through remote e-voting. A person who is not a member as on Friday, June 07, 2024, should treat the Postal Ballot Notice for information purpose only. In terms of the MCA Circulars, the Company will send Postal Ballot Notice in electronic form only and hard copy of

Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the Members for this Postal Ballot. Accordingly, the communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system only. Therefore, those Members who have not yet registered their email addresses are requested to get their email addresses registered by following the procedure given below: For Electronic folios:

- Visit the link https://evoting.kfintech.com Select the company name i.e. Sequent Scientific Limited.
- (iii) Shareholder to enter DP ID-Client ID / Folio No. and PAN No.
- Shareholder to enter the email id and Mobile No. v) System checks the authenticity of the DP ID-Client ID and PAN and send the different OTPs to Mobile and
- (vi) Shareholder to enter the OTPs received by SMS and Email to complete the validation process. (OTPs will be

vii) System confirms the email id for the limited purpose of serviced postal ballot notice.

- For Physical folios:
- Visit the link https://evoting.kfintech.com
- ii) Select the company name i.e. Sequent Scientific Limited (iii) Shareholder to enter to enter physical Folio No. and PAN No.
- (iv) If PAN No. is not available in the records, shareholder to enter one of the Share Certificate No. (v) Shareholder to enter the email id and Mobile No.
- (vi) System checks the authenticity of the Folio No. and PAN/Share Certificate No. and send the different OTPs to Mobile and Email to Validate.
- (vii) Shareholder to enter the OTPs received by SMS and Email to complete the validation process. (OTPs will be
- viii)If PAN is not available, system will prompt to upload the duly signed scan copy of the PAN. (ix) System confirms the email id for the limited purpose of serviced postal ballot notice.
- Alternatively Member may send an e-mail request at einward ris@kfintech.com along with scanned copy of the

signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio for sending the Postal Ballot Notice The Company is pleased to provide remote e-voting facility to all the Members holding shares as on Friday, June

07, 2024. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL') bearing CIN: U74120MH2012PLC230380 for the purpose of providing remote e-voting facility to all its members. The remote e-voting period commences from Thursday, June 13, 2024, at 9:00 a.m. (IST) and ends on Friday, July 12, 2024, at 5:00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. During this period, the Members of the Company holding shares in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, June 07, 2024, may cast their votes through remote e-voting. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The detailed procedure for remote e-voting is given in the Postal Ballot Notice. Mr. Nilesh Shah or failing him Ms. Hetal Shah of M/s. Nilesh Shah & Associates, Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer for conducting the Postal Ballot e-voting process in a fair and transparent manner.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://eservices.nsdl.com (NSDL Website) or contact Ms. Veena Suvama (Unit: SeQuent Scientific Limited) of NSDL, Trade World, A Wing, 4th & 5th Floors, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai, Maharashtra 400013 or at evoting@nsdl.com or phone no. 022 - 4886 7000 for any further clarifications.

The Postal Ballot Notice is also available on the website of the Company at www.sequent.in, website of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and the website of NSDL at https://eservices.nsdl.com The Scrutinizer will submit his report to the Chairman or Company Secretary of the Company as authorized by the Board of Directors, after completion of scrutiny of e-voting votes but not later than two working days from the date of conclusion of the Postal Ballot process and the result of the Postal Ballot will be declared on or before Sunday July 14, 2024 at the Registered Office of the Company and shall thereafter the result of Postal Ballot along with the Scrutinizer's Report shall be communicated to the Stock Exchange(s) where the securities of the Company are listed and will also be uploaded on the Company's website at www.sequent.in and on the website of NSDL at https://eservices.nsdl.com

By Order of the Board of Directors For SeQuent Scientific Limited

Place: Delhi Date: June 13, 2024

compliance@sgmart.co.in.



The Tata Power Company Limited hereby invites Expression of Interest (EOI) from eligible bidders for the following requirement for 4150 MW UMPP Mundra Thermal Power Station:

 Outline Agreement of Explosion Vent for Hot Air Duct (Ref.: MTPS24MD_1000064608) For prequalification requirements, tender fee, bid security etc., please visit Tender section of our website (URL: https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx) and refer detailed Tender Notice for subject tender. Eligible bidders willing to participate in this tender may submit their Expression of Interest along with the Tender Fee and required documents latest by

TATA

TATA POWER

The Tata Power Company Limited

INDIAN SCHOOL FINANCE COMPANY PRIVATE LIMITED (CIN - U65921TG1994PTC065392)
Registered Office: Unit No8-2-269/2/52, 1st Floor Plot No.52, Sagar Society, Road No.2, Banjara Hills, Hyderabad-500034 General Notice for Relocation / Consolidation & Merger of Branch

This is to notify to the General Public including Customers of the Indian School Finance Company Private Limited ("Company"/"ISFC") that one of its branch located at No. 237 and 238, Metropolis Towers, Purani Chungi DCM, Ajmer Road, Jaipur – 302019, Rajasthan will be relocated and merged with the other existing branch of ISFC situated at 2nd Floor, Parijat Tower, D Road, Sardarpura, Jodhpur -342001, Rajasthan after three (3) months of this intimation. Kindly go through the official website of ISFC -http://www.isfc.in or visit

your nearest branch for any further assistance. Sd/- Authorised Officer

Indian School Finance Company Private Limited

SG MART

SG Mart Limited

(Formerly known as Kintech Renewables Limited) CIN: L46102DL1985PLC426661

Regd. Office: House No. 37, Ground Floor, Hargovind Enclave, Vikas Marg, Delhi -110092 Corporate Office: A-127, Sector-136, Noida, Gautam Buddha Nagar, Uttar Pradesh-201305. Tel.: 011-22373437; E-mail: compliance@sgmart.co.in; Website: www.sgmart.co.in

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING

Notice is hereby given pursuant to provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions fany, of the Companies Act, 2013 ('the Act') and Rule 20 & Rule 22 of the Companies (Management and Administration

Rules, 2014 ('the Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23rd June, 2021, 20/2021 dated 8th December, 2021, 33/ 2022 dated 5th May. 2022. 11/2022 dated 28th December. 2022 and 99/2023 dated 25th September. 202 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ('MCA Circulars'), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the Company seeks the approval of Members by way of Postal Ballot process, in respect of the Special Businesses as specified in the Postal Ballot Notice dated June 13, 2024 (along with the explanatory statement thereto as required under the provisions of Section 102 read with Section 110 of the Act) (hereinafter referred to as 'Notice'). In compliance with law, the Company has completed the dispatch of Notice on Thursday, June 13, 2024, to all the

Members, whose names appear in the Company's Register of Members / List of Beneficial Owners at the closure of business hours on Friday, June 7, 2024 (Cut-Off Date), electronically through e-mail on the e-mail addresses that are registered with the Depositories / their depository participant / the Company's Registrar and Share Transfer Agent, "MCS Share Transfer Agent Limited". / the Company. Further, the Company has engaged services of National Securities Depository Limited "NSDL", for providing e-voting facility to all the members. The procedure for e-voting The Notice along with the explanatory statement is displayed on the website of the Company https://sgmart.co.in/

wp-content/uploads/2024/06/Postal-Ballot-Notice_SG-Mart-13.06.2024-BSE.pdf In case of non-receipt of Notice, a member, as on the cut-off date, can download the same from website as provided

above. No physical copy of notice has been sent to Members and the communication of assent / dissent of Members will take place only through e-voting facility. In this regard, the Members are hereby notified that: a) The business to be transacted through Postal Ballot shall be transacted by e-voting as provided in the Act read with related Rules thereto and SEBI Listing Regulations as amended from time to time: Shareholders holding share(s) in dematerialized form, are requested to register their email address and mobile

numbers with their relevant depositories through their depository participants and Shareholders holding share(s,

in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's

Registrar and Share Transfer Agent (MCS Share Transfer Agent Limited) at mcsltdbaroda@gmail.com

Voting rights of the Members has been reckoned as on Friday, June 7, 2024, which is the Cut-off Date; E-voting would commence on 9:00 a.m. IST on Friday, June 14, 2024 and ends at 5:00 p.m. IST on Saturday July 13, 2024. The e-voting shall not be allowed beyond the said date and time. The e-voting module shall be

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886

7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in. The Board of Directors of the Company has appointed The Board of Directors (the Board) has appointed Shr Jatin Gupta, having Membership Number FCS 5651, COP No. 5236, Practising Company Secretary, Delhi, a its meeting held on Tuesday, April 16, 2024 as Scrutinizer for conducting the postal ballot, through remote e-voting process, in a fair and transparent manner

The results of the Postal Ballot will be announced at the registered and corporate office of the Company by the Joint MD or any person authorised by him on or before Monday, July 15, 2024, and shall be placed on the website of the Company (www.sgmart.co.in), and shall also be communicated to BSE Limited, where shares of Any members who have not received the postal ballot notice may apply to the Company at The Company

Secretary, Unit No. 705 GDITL Tower Plot No. B-8 Netaji Subhash Place, Pitampura, Delhi-110034 or Email

By order of the Board

For SG Mart Limited Sachin Kumar Company Secretary

CIN: L31200GJ2004PLC044068 Website: www.torrentpower.com

E-mail: cs@torrentpower.com Fax: +91 79 26764159 NOTICE FOR DEDUCTION OF TAX ON

NOTICE is hereby given that Board of Directors of the Company, at its Meeting held on May 22, 2024, has recommended Final Dividend of ₹ 4/- per equity share for the FY 2023-24, subject to approval of the Members at the ensuing Annual General Meeting (AGM) of the Company. The Final Dividend, if declared by the Members, will be paid to the Members holding equity shares of the Company as on the Record Date fixed by the Company for the purpose i.e. Friday, June 14, 2024.

FINAL DIVIDEND

Pursuant to the amendments introduced by the Finance Act, 2020, the Company will be required to withhold Tax at the prescribed rates on the Dividend paid to its Members w.e.f. April 01, 2020. No tax will be deducted on payment of Dividend to the Resident Individual Member (PAN registered with Company as at record date), if the total Dividend received / to be received during the Financial Year does not exceed ₹ 5,000/-. Rate of withholding Tax would vary depending upon the residential status of the Member and documents registered with the Company,

The Members are requested to refer the detailed communication including applicable withholding Tax Rate for Resident and Non-Resident Members alongwith required formats on the website of the Company www.torrentpower.com.

The Finance Act, 2021, has inter alia, inserted the provisions of Section 206AB of the Income Tax Act ('The Act") with effect from July 1, 2021. The provisions of Section 206AB of the Act require the deductor to deduct tax at higher of the following rates from amount paid / credited to 'specified person':

 At twice the rate specified in the relevant provision of the Act; or ii. At twice the rates or rates in force; or At the rate of 5.00%.

The 'specified person' means a person who has:

a, not filed return of income for the assessment year relevant to the previous year immediately preceding the financial year in which tax is required to be deducted, for which the time limit of filing return of income under sub-section (1) of section 139 has expired; and

 subjected to tax deduction / collection at source in aggregate amounting to ₹ 50,000 or more in the said previous year. The non-resident members who do not have permanent establishment in India are excluded from the scope of a specified person.

Also, please note that: 1 Individual members are requested to ensure that Aadhar Number is linked with PAN as per Section 139AA. In case of failure to comply the same, PAN shall be considered as inoperative and tax shall be deducted at higher rates as prescribed u/s 206AA of the Act

The Company shall be relying on the information verified from

the functionality or facility available on the Income Tax website or ascertaining the income tax compliance for whom higher rate of TDS shall be applicable as per provisions of Section 206AB /Section 206AA (PAN-Aadhar link status) of the Act. 3. Non-Resident Members, who are identified as a 'Specified Person' under Section 206AB of the Act, are requested to submit a

self-declaration for not having Permanent Establishment in India as

per the tax law, so that higher rate of tax deduction at source (at the rate of 40% plus applicable cess and surcharge) would not be applicable. Primary Member can submit declaration as per Rule 37BA of the Income Tax Rules, 1962 to provide credit of TDS on dividend pay-outs by the Company, separately to the joint Members (beneficiary Members) of the said shares on or before June 23, 2024. The said declaration received post June 23, 2024 shall not be considered. The Company shall not be responsible for providing the TDS credit to the beneficiary member, in any manner, in the absence of prior intimation

by the Primary member of the Company. The required documents viz. Form 15G / Form 15H / Form 10F, documents under Sections 196, 197A of the Income Tax Act, 1961, FPI Registration Certificate, Tax Residency Certificate, Lower Tax Certificate etc. can be uploaded on the link https://liiplweb.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15 h.html on or before June 23, 2024 to enable the Company to determine the appropriate Tax Deductible at Source / Withholding Tax Rate. Any communication on the tax determination / deduction received post June 23, 2024 shall not be considered by the Company / Registrar and Share Transfer Agent and Tax will be deducted on the

The Resident Non-Individual Members such as Insurance companies, Mutual Funds, Alternative Investment Fund (AIF) and other domestic financial institutions established in India and Non-Resident Non-Individual Members such as Foreign Portfolio Investors may also submit the relevant forms, declarations and documents through their respective custodians who are registered with NSDL for tax services, on or before June 23, 2024. Shareholders holding shares in Physical mode may note that SEBI vide its various circulars mandated that the security holders (holding securities in physical form), whose folio(s) are not updated with the

KYC details (any of the details viz., PAN; Contact Details; Mobile Number and Bank Account Details and signature, if any) shall not receive any payments including dividend, interest or redemption in respect of such folios. Shareholders will be eligible for receipt of such payment in respect of such folios, upon furnishing all the aforesaid details in entirety only through electronic mode. You may also refer to FAQs accessing

For Torrent Power Limited Rahul Shah Place: Ahmedabad

(FAQ No 38 & 39).

Date: June 13, 2024

https://www.sebi.gov.in/sebi_data/faqfiles/jan-2024/1704433843359.pdf

Company Secretary & Compliance Officer

Place: Thane Date: June 13, 2024 Company Secretary & Compliance Officer

financialexp.epapr.in

करण्यात

सोमवारी

दिन तर

महिन्याच्या

सोमवारी

महिला

करण्यात

जून म

तिसऱ्या

319

असल्याने माहे जून म

हिन्याचा जिल्हास्तरीय

महिला लोकशाही दिन

मंगळवार १८ जून रोजी

सकाळी ११ वाजता

जिल्हाधिकारी कार्यालय

सांगली येथे आयोजित

करण्यात आला आहे,

अशी माहिती जिल्ह

महिला व बाल विकास

अधिकारी संदीप यादव

समस्याग्रस्त

पिडीत महिलांना त्यांचे

तसेच त्यांच्या हक्काचे

या

मांडण्यासाठी

मिळावे,

न्याय

ढृष्टीने

तक्रारी,

यांनी दिली.

व्यासपीठ

मिळावा

महिलांच्या

संरक्षण होवून

प्रश्न

जून

ईदची

सुट्टी

व

आयोजन

लोकशाही

प्रत्येक

तिसऱ्या

लोकशाही

आयोजित

येतो. माहे

हिन्यातील

सोमवारी

सार्वजनिक

रोजी बकरी

जिल्हास्तरीय

चौथ्या

येते. प्रत्येक महिन्याच्या

तालुकास्तरीय महिला

१८ जूनला सांगली जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

दि.१३ अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून विभागीय व मंत्रालयीन स्तरावर लोकशाही दिनाचे

सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी

सोडवणूक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, यादव यांनी केले आहे.

उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाचे सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक आयोजन करण्यात येते. महिलांनी आपल्या स्वरूपाचे तक्रार अर्ज स्वीकारले जाणार तकारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. राजेंद्रकुमार हस्तीमल जैन व श्रीमती साधना राजेंद्रकुमार जैन हे फ्लॅट जागा अर्थात फ्लॅट क्र.ए/११, २रा मजला, रत्नधाम कोहौसोलि., रतन नगर, दहिसर पुर्व, मुंबई-४०००६८, क्षेत्रफळ सुमारे ५५५ चौ.फु. बिल्टअप, जमीन प्लॉट सीटीएस क्र.१८६०, गाव दहिसर, तालुका बोरिवली, नोंदणी उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे मालक आहेत.

आणि ज्याअर्थी मे. परामंनाद बिल्डर्स प्रा.लि. आणि श्रीमती पुष्पा एच. कोठारी यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०५.०१.१९८३ रोजीचा उपरोक्त फ्लॅटचा मूळ करारनामा हरवला आहे आणि याबाबत तक्रार क्र.६३९५५-२०२४ अतंर्गत दहिसर पोलीस ठाणे येथे मुळ दस्तावेज हरविल्याची ऑनलाईन तक्रार नोंद केली आहे आणि आजपर्यंत सदर करारनामा सापडलेला नाही. जर कोणा व्यक्तीस याबाबत कायदेशीग वारसदार, तारण, विक्री, भाडेपट्टा, बक्षीस, अदलाबदल इत्यादी स्वरुपात काही अधिकार, हक्क, हित, दावा, मागणी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसात आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना खाली नमुद केलेल्या पत्त्यावर संपर्क करावा. अन्यथा असे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

दर्शनकुमार रिटा (वकील उच्च न्यायालय) दुकान क्र.२, नवरोज अपार्टमेंट, एस.व्ही. रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८. ठिकाण: मुंबई ईमेलः darshan.rita@gmail.com दिनांक: १४.०६.२०२४

वैश्य सहकारी बँक लि., मुंबई नोंद. कार्यालय आणि मुख्यालयः युनिट २५/ए, तळमजला, अध्याक इंडस्ट्रियल प्रिमायसेस सनमिल कंपाऊंड, एस. जे. मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई - ४०० ०१३. सुवर्ण अलंकारांची जाहीर लिलाव सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, वैश्य सहकारी बँकेकडील खालील सुवर्ण कर्ज खात्याची मुदत संपलेली आहे आणि ते अनुत्पादक मालमत्ता म्हणून वर्णीकृत झाले आहे. वैश्य सहकारी बँक लि., मुंबई यांनी त्यांची देणी वसुली करण्याकरिता सदर खात्यामध्ये तारण असलेले सुवर्ण अलंकार विक्री करण्याचे ठरविले आहे. **सदर सुवर्ण अलंकार वैश्य सहकारी बँक लि.ची जागा**, ३/१२, अब्दुल्ला बिल्डींग, १ला मजला, डॉ. ऑबेडकर मार्ग, परेल टी.टी., मुंबई - ४०० ०१२ येथील बोर्ड रूममध्ये दि. २७.०६.२०२४ रोजी दु. ३.०० वाजता विक्री करण्यात येतील. सुवर्ण अलंकारांची पाहणी याच पत्त्यावर दु. १ ते ३ या वेळेत करता येईल. इच्छुक व्यक्तींनी लिलावापूर्वी श्री. राजू डोईफोडे, क्र. ९२२३५८२७६६ येथे संपर्क साधावा आणि बॅंकेकडे नोंदणी करावी आणि बॅंकेने निश्चित केलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करावे. वैध शासकीय ओळखीचा पुरावा आणि पत्ता यांसारखे सर्व तपशील सोबत आणावे. कर्ज आणि तारण सवर्ण अलंकारांचा तपशील खाली नमद

अ क्र	नाव	सुवर्ण कर्ज खाते क्र.	सोन्याचे एकूण वजन ग्रॅममध्ये	सोन्याचे निव्वळ वजन ग्रॅममध्ये	दागिन्यांची संख्या	कॅरेट
9	राजेश भाईशंकर नाकर	LNEGD- 268	૨૧.९૦૦	98.800	एकूण २ दाणिने - ९ चैन आणि ९ मंगळसुत्र	૨૨
दिनांकः १४ जून, २०२४ ठिकाणः मुंबई				सही/- प्राधिकृत अधिकारी वैश्य सहकारी बँक लि., मुंबई		

Sequent Proven Ability In Life Sciences

SeQuent Scientific Limited

नोंदणीकृत कार्यालय : ३०१, ३ रा मजला , दोस्ती पिनाकल, प्लॉट क्र.: इ - ७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प), - ४०० ६०४ महाराष्ट्र. इंडिया

दूष्ध्वनी क्रमांक: + ९१ -२२ - ४१११४७७७ **ई-मेल: investorrelations@sequent.in वेबसाईट: www.sequent.in**

टपाल मतदानाची सूचना

तरतूदी (**कायदा**) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० व २२ (**अधिनियम**),सध्या अंमलात असलेल्या कोणत्य धानिक फेरफार किंवा पनर्अधिनियमनाचा समावेश आहे, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ च्या निर ४४(**लिस्टींग रेग्युलेशन्स**), सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि. एप्रिल ८, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि. एप्रिल १३, २०२ ाणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२२/२०२० दि.जून १५ , २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.३३/२०२० दि. सप्टेंबर २८, २०२०, परिपत्र क.३९/२०२० दि डिसेंबर ३१,२०२० सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२१ दि. जुन २३, २०२१ सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२१ दि. डिसेंबर ० . १०२१ सर्वसाधारण परिपत्रक क.०३/२०२२ दि. मे ०५. २०२२ सर्वसाधारण परिपत्रक क.११/२०२२ दि. डिसेंबर २८. २०२२. (**एमसीए परिपत्रके**) आं भन्य इतर लागू कायदा व अधिनियमानुसार रिमोट ई– वोटिंग प्रक्रियेने टपाल मतदानामार्फत (**टपाल मतदान**) ठराव मंजुरीद्वारे खाली नमुद नियोजित विशे ठराव व्यवसायावर विमर्ष करण्यास कंपनीच्या सदस्यांची अनुमती घेण्याची कंपनीची इच्छा आहे.

	<u> </u>	
यादी	अजेंडा	ठराव प्रकार
٩	कंपनीचे संचालक (कार्यकारी नॉन-स्वतंत्र) म्हणून श्री. वेदप्रकाश रगाटे (डीआयएन:	सामान्य ठराव
	१०५७८४०९) यांची नियुक्ती करणे.	

सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की कंपनीने बुधवार जून १२, २०२४ रोजी पोस्टल बॅलेट नोटीस दिनांक गुरुवार जून १३ २०२४ इलेक्ट्रॉनिव मोडद्वारे कंपनीच्या सदस्यांना पाठवली आहे ज्यांची नावे डिपॉझिटरीजमधून प्राप्त झालेल्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभकारी मालकांच्या यादीमध् आहेत. म्हणजे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("NSDL")/सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ("CDSL") शुक्रवार जून ०५ २०२४ पर्यंतचे आणि ज्यांनी कंपनी/डिपॉझिटरीजकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केला आहे, त्यांच्याकडून मान्यता मिळविण्यासाठी पोस्टल बॅलेट कक्त रिमोट ई-व्होटिंगद्वारे. शुक्रवार जून ०७, २०२४ पर्यंत सदस्य नसलेल्या व्यक्तीने पोस्टल बॅलेट नोटीस केवळ माहिती करिता घ्यावी

मसीए परिपत्रकानुसार कंपनीकडून टपाल मतदानपत्रिकासह टपाल मतदान सूचनाची विद्युत प्रत पाठविली जाईल आणि टपाल मतदा सूचनेसह टपाल मतदानपत्रिका व भरणा केलेले व्यवसाय लिफाफेची हार्ड कॉपी सदर टपाल मतदानाकरितासदस्यांना पाठविली जाणा नाही. तद्नुसार सदस्यांची अनुमती किंवा विरोध फक्त रिमोट ई–वोटिंग प्रणालीनेच केले जाईल.म्हणून ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई– मेल नोंद केलेले नाही त्यांनी खालील प्रक्रियेनुसार त्यांचे ई–मेल नोंद करावे.

१) लिंकवर भेट द्याः https://evoting.kfintech.com

२) कंपनीचे नाव निवडा अर्थात सिक्केन्ट सायंटीफीक लिमिटेड. ३)भागधारकांनी डीपी आयडी-ग्राहक आयडी/फोलिओ क्रमांक आणि पॅन क्रमांक प्रविष्ट करावा

४) भागधारकांनी ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक प्रविष्ट करावा

ı) प्रणालीकडून डीपी आयडी–क्लायंट आयडी आणि पॅनची सत्यता पडताळणी केली जाईल आणि मोबाइल व ई–मेलवर प्रमाणीकर

६) प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एसएमएस आणि ई–मेलद्वारे प्राप्त ओटीपीमध्ये प्रवेश करण्यासाठी भागधारक(ओटीपी केवळ

)) पाठविण्यात आलेल्या टपाल मतदान सूचनेच्या मर्यादित हेतूसाठी प्रणालीकडून ई–मेल आयडीची पुष्टी केली जाईल.

१) लिंकवर भेट द्याः https://evoting.kfintech.com २) कंपनीचे नाव म्हणजेच सिक्केन्ट सायंटीफीक लिमिटेड निवडा.

३) प्रविष्ट करण्यासाठी भागधारकांनी प्रत्यक्ष फोलिओ क्रमांक आणि पॅन क्रमांक टाकावे ४) भागधारकांनी पॅन क्रमांक रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्यास, एक भाग प्रमाणपत्राचा क्रमांक मधून एक प्रविष्ट करावा

५) भागधारकांनी ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक प्रविष्ट करावा

६) प्रणालीकडून फोलिओ क्रमांक आणि पॅन/भागप्रमाणपत्रांची सत्यता पडताळली जाईल आणि विविध ओटीपी मोबाईलवर व ई–मे

७) प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एसएमएस आणि ई–मेलद्वारे प्राप्त ओटीपीमध्ये प्रवेश करण्यासाठी भागधारक (ओटीपी केवळ ।निटांसाठी वैध असतील)

८) पॅन उपलब्ध नसल्यास, प्रणालीकडून पॅनची योग्य स्वाक्षरी केलेली स्कॅन प्रत अपलोड करण्यास सांगेल ९) पाठविण्यात आलेल्या टपाल मतदान सूचनेच्या मर्यादित हेतूसाठी प्रणालीकडून ई–मेल आयडीची पुष्टी केली जाईल

तसेच सभासद् einward.ris@kfintech.com वर ई–मेल विनंतीसह टपाल मतपत्रिका व सूचना पाठविण्यासाठी वास्तविक फोलिअ असल्यास भागप्रमाणपत्राची प्रत व विद्युत फोलिओ असल्यास विद्युत स्वरुपातील ई–मेल पत्ता, मोबाईल नंबर, सेल्फ–प्रमाणित पॅन कॉपी आणि क्लायंट मास्टर प्रत असलेल्या विनंती पत्राची स्वाक्षरी केलेली प्रत पाठवू शकतात

शुक्रवार जुन ०७, २०२४ रोजी समभाग असलेल्या सर्व सभासदांना रिमोट ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यातकंपनीला आन आहे. कंपनीने सर्व सदस्यांना रिमोट ई–मतदान सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने नॅशनल सेक्युरिटीस डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएर CIN: U74120MH2012PLC230380 च्या सेवा नियुक्त केल्या आहेत. रिमोट ई–मतदान कालावधी गुरुवार जून १३ २०२४ रोज स.९.००वा. भाप्रवे सुरू होईल. आणि शुक्रवार जुलै १२, २०२४ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. रिमोट ई–मतदानास उपरोत्त २०२४) रोजी, वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा असणारे कंपनीचेसदस्य रिमोट ई–वोटिंगद्वारे आपले मत देख शकतात. त्यानंतरचे मतदानासाठी रिमोट ई–मतदान प्रणाली बंद केली जाईल.एकदा सभासदाने ठरावावर मत दिल्यानंतर सदस्या

ऱ्यानंतर ते बदलण्याची मुभा दिली जाणार नाही. दूरस्थ ई–मतदानाची सविस्तर प्रक्रिया टपाल मतपत्रिकेच्या सूचनेत दिली आहे. pपनी सचिव मे. निलेश शाह अँड असोसिएट्सचे श्री. निलेश शाह किंवा त्यांच्या अनुपस्थित श्रीमती हेतल शाह यांची टपाल मतदाना प्रक्रिया योग्यव पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासनीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्युत स्वरुपात मतदानाच्या संदर्भात काही शंका किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी <u>https://eservices.nsdl.com</u> (एनएसडीए वेबसाइट) च्या डाउनलोड विभागात उपलब्ध ई–वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वन्टली ऑस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा नंपर्क श्रीमती. वीणा सुवर्णा (युनिट: सिक्वेन्ट सायंटीफीक लिमिटेड) एनएसडीएल चे, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ आणि ५ वा मजला, कमला मित क्रंपाऊंड, लोअर परेल, मुंबई , महाराष्ट्र - ४०० ०१३. किंवा <u>evoting@nsdl.com</u> किंवा दूर.०२२- ४८८६ ७००० वर पुढील

टपाल मतदान सूचना कंपनीच्या <u>www.sequent.in</u> या संकेतस्थळावर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट(<u>www.bseindia.com</u> आपि www.nseindia.com) आणि एनएसडीएलच्या https://eservices.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ई–वोटिंगची तपासनी पुर्ण झाल्यानंतर परंतु टपाल मतदान प्रक्रिया समाप्ती तारखेपासून दोन कामाचा दिवसात संचालक मंडळाद्वारे अधिकृत कंपनीच कंपनी सचिव किंवा अध्यक्षांकडे तपासनीस त्यांचा अहवाल सादर करतील आणि टपाल मतदानाचा निकाल रविवार जुलै १४, २०२४ रोजी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात घोषित केले जाईल . तपासनीसांच्या अहवालासह टपाल मतदानाचा निकाल कंपनीचे शेअस जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजकडे कळविला जाईल आणि कंपनीच्या <u>www.sequent.in</u> आणि केफिनच्य https://eservices.nsdl.com_वेबसाइटवर अपलोड केले जातील.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सिक्केन्ट सायंटीफीक लिमिटेडकरिता

फिलिप ट्रॉट कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

(उप-विधी क्र.३४ अन्वये)

श्रीमती शेख यास्मीन मुश्ताक या ग्रँड्युअर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: अल-३२-३६ व ३० रामचंद्र भट मार्ग, डोंगरी, मुंबई-४००००९ या सोसायटीच्या सदस्या होत्या आणि सोसायटीच्या मारतीमधील उऱ्या मजल्यावरील **फ्लॅट क.** ३०३ च्या धारक होत्या. यांचे २२.१०.२०१५ रोजी कोणतेही ारसदार न नेमता निधन झाले

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१४ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील नभासदाच्या शेअर्स व हितसंबंध हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी जगदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत[.] वर दिलेल्य मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ नेळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्या सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतीत तरतदींनसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दां निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावध माप्तीच्या तारखेपर्यंत रात्रौ.८.०० ते रात्रौ.८.३० दरम्यान उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित ग्रॅंड्युअर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि ठिकाण: मुंबई दिनांक: १३.०६.२०२४ मा. सचिव

जाहीर सूचना

येथे सर्वांना सचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात श्रीमती आरती जगदीश भानुशाली या फ्लॅट क्र.७०२, ७वा मजला, 'एफ' विंग, क्षेत्रफळ ४७०.१७ चौ.फु. कार्पेट, इंटिग्रेटेड आर्या को-**ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.** म्हणून ज्ञात सोसायटी, नारायण नगर, एल.बी.एस. मार्ग, जमीन प्लॉट सीटीएस क्र.१८३सी (भाग), १८३-सी/१ ते १८३-सी/७०, **गाव किरोळ, तालुका कुर्ला, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८६** ही जागा **श्रीमती मीना मनिष जोशी** यांच्याकडन खरेटी करीत आहेत, त्यांनी असे कळविले आहे की, १) अ.क्र.केआरएल-३/१६४६०/२०२२ अंतर्गत कुर्ला-३ येथील हमी उपनिबंधक यांच्याकडे नोंद्र असलेले दिनांक १५.०९.२०२२ रोजीच्या स्थायी पर्यायी निवासस्थानाकरिता करारनामानसार मे, इंटिग्रेटेड स्पेसेस लिमिटेड, मालक यांनी सदर फ्लॅट श्रीमती कांताबेन शंकरलाल जोशी व श्रीमती मीना मनिष जोशी भाडेकर यांच्याकडे त्यांची जनी खोली क्र.१३/१२१, नारायण नगर, एलबीएस मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई या जागेऐवजी दिले होते. २) ज्याअर्थी **श्रीमती कांताबेन शंकरलाल जोशी** यांचे ०७ १० २०२२ ग्रेजी निधन वाले. त्यांच्या पश्चात त्यांची मले नामे श्री. जितेश शंकरलाल जोशी व श्री. मनिष शंकरलाल जोशी हे सदर फ्लॅटबाबत कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. ३) अ.क्र.केआरएल-५/१०४३४/२०२४ अंतर्गत कुर्ला-येथील संयक्त हमी उपनिबंधकांकडे नोंद्र असलेले दिनांक १९.०४.२०२४ रोजीच्या विक्री करारनामानसा श्रीमती मीना मनिष जोशी. विकेत्या यांनी श्री. जितेश शंकरलाल जोशी व श्री. मनिष शंकरलाल जोशी. निश्चितीपक्षकार यांच्या निश्चितीने सदर फ्लॅट श्रीमती आरती जगदीश भानशाली. खरेदीदार यांच्याकडे विक्री केले.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदारांना सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, अदलाबदल गरण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास किंवा जर कोणाही व्यक्तीस उपरोक्त करारनामा किंवा अधिकार दस्तावेज ापडल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे **कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, दक्षिण हॉटेलजवळ**. दिहसर चेक नाका, दिहसर (पु.), मुंबई-४०००६८ येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसात कळवावे

श्री. किरण ई. कोचरेकर के.के. असोसिएटस्, वकील

किस्कोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, बेलापूर, सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, टॉबर क्र.४, ५वा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४०००६१४.

मागणी सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. खालील कर्जदार श्री. दीपक संतराम धर्वे. (१) बी-१०४. गीन लॉन्स अपार्टमेंट बेलवली, बदलापर पश्चिम, तलाठी कार्यालयाजवळ, अंबरनाथ, ठाणे-४२१५०३. (२) फ्लॅट क्र.६०१, ६वा मजला, ए विंग, ग्रॅण्ड विस्ता, एस.क्र.२३२, मानपाडा रोड, गाव भोपर, डोंबिवली-४२१२०१. (३) खोली क्र.४०५, ए विंग, नामदेव प्लाझा, म्हात्रे चौक, मांजरलीं, बदलापूर पश्चिम, ठाणे-४२१५०३ (गृहकर्ज खाते क्र.: ४४२४७६२४६२०३, ४२४७९२७३६९६) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते २९.०५.२०२४ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर **०४.०६.२०२४** तेजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर

थकबाकी रक्कम: दिनांक ०४.०६.२०२४ रोजी देय रक्कम रू.४८,३८,९५७.०० (रुपये अट्टेचाळीस लाख अडतीस **हजार नऊरो सत्तावन्न फक्त)** तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी. सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्य समाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.६०१. ६वा मजला. ए विंग. ग्रॅण्ड विस्ता. एस.क्र.२३२. मानपाडा रोड. गाव भोपर. डोंबिवली-४२१२०१.

दिनांक: १३.०६.२०२४, ठिकाण: नवी मुंबई

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

न्यायालय कक्ष क्र. ०२

माननीय शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, दिंडोशी, गोरेगाव येथे वाणिज्यिक दावा क्र. १८६/२०२२

युनियन बँक ऑफ इंडिया बॅंकिंग कंपन्या (उपक्रमांचे संपादन आणि हस्तांतरण) कायदा १९७० अन्तरो स्थापित बॅकिंग कंपनी मुख्य कार्यालयः २३९, विधानभवन मार्ग, मुंबई ४०० ०२१ आणि शाखा कार्यालयः दुकान क्र. बी-१, २, ३, स्प्रिंग टाईम सीएचएस लि., ३ रा गोळीबार रोड, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०००५५, महाराष्ट्र द्वारे - श्री. मनोज हर्मा, शाखा व्यवस्थापक वय - ४५, पेशाः नोकरी मोबाईल क्र. ८०८०७२४३१९ विरुद्ध

मे. स्वरा दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स प्रोप्रा. श्री. भूषण मोहन मोहिते वय - २६ वर्षे. पेशाः व्यवसाय १६५/९, सुब्रमण्यम नगर, वाकोला धोबी घाट. सांताक्रझ पूर्व, मुंबई ४०००५५, महाराष्ट्र. मोबाईल क्रं. ७२०८८६७८५२५

नोंद घ्यावी की, सदर न्यायालय हे उपरोल्लेखित अर्जदारांद्वारे खालील अनुतोषांकरिता सन्माननीय एच.एच.जे. कोराम-एच.एच.जे. श्रीमती व्ही. डी. इंगळे, पीठासीन न्यायालय कक्ष क्र. ०२ यांच्य समक्ष दि. ०३.०९.२०२४ रोजी स. ११.०० वा. स्थानांतरित करण्यात येईलः अर्जदाराने विनंती केली आहे की:

अ) प्रतिवादींना त्यांच्या व्यवसायाच्या कारणास्तव अग्रीम मंजूर केलेली असल्या कारणाने, दिवा

प्रक्रिया संकेत, १९०८ च्या कलम ३४ च्या संबंधात प्रतिवादींनी रु. ५,८१,१३९.६४/- (रुपये पाच लाख एक्क्याऐंशी हजार एकशे एकोणचाळीस व पैसे चौसष्ट मात्र) व त्यासह ११.७०% द.सा. दराने पुढील व्याजासह दि. ११.०१.२०२२ पासूनची मासिक शिल्लक आणि दाव दाखल केल्यापासून निवाड्यापर्यंत साध्या दर तत्त्वावर २% दराने दंडात्मक व्याज आणि त्यानंतर निवाड्याच्या दिनांकापासून भरणा करेपर्यंत त्याच दराने पुढील व्याज एवढी रक्कम भरणा करावी असा हुकूम आणि आदेश देण्यात यावा.

ब) सदर माननीय न्यायालयाने वेळ निश्चित करावी. ज्यादरम्यान प्रतिवादींना संयक्तपणे आणि किंवा स्वतंत्रपणे सदर देय रक्कम वरील विनंती (अ) च्या शर्तींमध्ये भरणा करण्याचे निर्देश देण्यात यावेत, आणि असे न केल्यास, अर्जदाराच्या विविध प्रतिभूती असलेल्या प्रतिवादींच्या परिशिष्ट क मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेल्या सदर जंगम मॉलमत्ता, खाजगी करार आणि/किंवा जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि वरील विनंती (अ)मध्ये प्रमाणित केलेली त्यांची देणी पूर्ण करण्याकरिता अर्जदार बँकेकडे जमा करण्यात येईल.

क) अशा विक्री आणि वसुलीमध्ये जर कमतरता आढळल्यास प्रतिवादीविरुद्ध अशा कमतरतेच मर्यादेमध्ये वैयक्तिक हुकूम पारित करावी. ड) प्रतिवादीस त्यांच्या वैयक्तिक नावे आणि/किंवा संयुक्तपणे आणि/किंवा स्वतंत्रपणे इतरांसोबत

धारण केलेल्या त्यांच्या रोख आणि बँक शिल्लकीसह सर्व संबंधित स्थावर आणि जंगम मालमत्तांचे संपूर्ण तपशील दर्शविणाऱ्या प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपातील यादी बनविण्याचे आणि ती सदर माननीय गयालयाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत.

ई) सदर माननीय न्यायालयाने प्रतिवादींनी वरील विनंत्यांच्या दृष्टीने प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात जम करावयाच्या त्यांच्या वैयक्तिक नावे आणि/किंवा संयुक्तपणे आणि/किंवा स्वतंत्रपणे इतरांसोबत धारण केलेल्या त्यांच्या रोख आणि बँक शिल्लक व त्यांनी धारण केलेले अन्य प्राप्य गोष्टींसह सर्व

संबंधित स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश द्यावेत. फ) प्रतिवादींना निर्देश देण्यात यावेत की, त्यांनी तक्रारदारांना त्यांच्या खटल्याचा खर्च प्रदान करावा. ग) तसेच सदर खटल्याचे स्वरूप आणि परिस्थितीनुसार असे जे आवश्यक असतील असे अन्य व पुढील अनुतोष.



शहर दिवाणी न्यायालर दिंडोशी, मुंबई

मोबा.-९६१९६०३३२०. nandsingh253@gmail.com

दुकान क्र. १० सनशाईन कमर्शियल कॉम्प्लेक्स,

स्टेशन रोड, नालासोपारा (पू), ता. वसई,

जि. पालघर, महाराष्ट्र ४०१२०९.

मे. स्वरा दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स, प्रोप्रा. श्री. भूषण मोहन मोहिते

आनंदकुमार आर. सिंग

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificates for 900 equity shares of Rs 2/- each earing certificate Nos 2561 & 14594 and distinctive Nos 1927276 to 1927725 8 36540901 to 36541350 under Folio No 00P00271 standing in the name of Mi radipkumar Devdhar Sahani of Sudarsha Chemical Industries Ltd Have been misplaced and undersigned have applied to the Compan to issue duplicate share certificates for the said shares. Any person(s) who have clair respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its Registered Office: & 7th Floor Eleven Wes Panchshil, Survey No 25, Near PAN Carc Club Road Baner, Pune 411045 within 15 days from the date of this notice, else the ompany will proceed to issue duplicate share certificates

Mr Pradipkumar Devdhar Sahani

जाहीर सूचना ठाणे येथील दिवाणी न्यायाधिश (जे.आर.) ठाणे यांच्या न्यायाल पढील दिनांक ०५.०७.२०२

संक्षिप्त दावा क्र.३९४/२०२२ ...फिर्चार्द बँक ऑफ बडोदा विरुद्ध

..प्रतिवार्द

कुमारी गुलाबी चंद्रा पुजारी र/ठि.: बुद्धविहार, डोंगरीपाडा, ठाणे पश्चिम-

कुमारी गुलाबी चंद्रा पुजारी

४००६१५. न्याअर्थी फिर्यादींनी **दिवाणी न्यायाधिश, कनिष्ठ स्तर** <mark>ठाणे, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र राज्य</mark> यांच्या न्यायालया संक्षिप्त दावा क्र.३९४/२०२२ दाखल केला आहे आणि न्याअर्थी येथे घोषित करण्यात येत आहे की पतिवारींव प्रमन्स बजावण्यात न आल्याने प्रतिवादींना सदर जाही सूचना प्रकाशित फिर्यादी करीत आहेत. प्रतिवादींन ्र |दर सूचना प्रकाशनापासून **३० दिवसात** त्यांचे लेर्ख प्रतिसादासह सदर दाव्यामध्ये त्यांचे समपदेशक किंव ऱ्यांनी व्यक्तिश: उपस्थित रहावे. संबंधितांनी नोंद घ्याव की. वर नमद कालावधीत जर लेखी प्रतिसाद सा करण्यात आला नाही तर अशा वेळी न्यायालयाकड फेर्याटींच्या सनावणीनंतर टाव्याचा निर्णय दिला जार्डल सनावणीची पढील तारीख ०५.०७.२०२४ आहे.

२०२४ रोजी देण्यात आले. आदेशान्व सही/ अधिक्ष

गाड्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी १८ एप्रिल



जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. प्रसन्ना बी. शेट्टी आणि त्यांची पत्नी हे जमीन मालक मे. श्री धृवकुमार डी. पाटील, गणेश डी. पाटील व महेश डी. पाटील (पूर्वी श्री. दीपक पाटील ॲण्ड सन्स म्हणून ज्ञात), जमीन मालक (यापते सदर जमीन मालक) यांचे संयुक्त भाडेकरु आहेत आणि माझे अशिलांकडे औद्योगीक शेड क्र.बी. गाळा क्र.५-बी, काशी इंडस्ट्रीयल इस्टेट, बी.पी. ोड. खारीगाव. भाईंदर पर्व. जिल्हा ठाणे-४०११० (यापढे सदर गाळा जागा म्हणन संदर्भ) ची धारणा आहे. सदर गाळा एकमेव मालक नंदा बी. शेट्टी यांच्या नावे होती, यांचे २१.०९.२०२२ रोजी निधन झाले, जे मे. ॲनिरेक्स इंडस्ट्रीजचे मालक होते. नंदा बी. शेड्री यांच्या निधनानंतर त्यांचा मलगा श्री प्रसन्ना बी. शेडी तसेच त्यांची पत्नी यांनी में. ॲनिरेक्स इंडस्ट्रीजच्या नावे वहिवाट अधिकार हस्तांतरणासाठी नर्ज केला आणि योग्य प्रक्रिया पुर्ण केल्यानंत दिनांक १५.०५.२०२३ रोजी मे. ॲिनरेक्स इंडस्ट्रीज (प्रसन्ना बी. शेट्टी व वैशाली बडकर) यांच्या ना सदर गाळा जागा हस्तांतर करण्यात आली.

जर कोणी कायदेशीर वारसदार किंवा व्यक्ती किंव ततीय पक्षकार यांना सदर गाळा जागेवर किंवा . भागावर वारसाहक्क, ताबा, विक्री, भाडेपट्टा, तारण अधिभार, बक्षीस, न्यास, मालकी हक्क, परवाना कायदेशीर हक, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे क्रोणताही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेर्ख स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह खाली दिलेल्या गत्यावर खालील स्वाक्षरीकर्ता यांच्याकडे सद सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे भन्यथा असे समजले जोईल की, कोणताही दाव नाही किंवा दावा असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले आहेत.

सही/-(डी. एस.शेखावत) विकल उच्च न्यायालय प्लॉट क्र.९३/डी-०९, गोराई-१, बोरिवली (प), मुंबई-४०००९२. ा: मुंबई दिनांक: १४.०६.२०२४ ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. श्रीधर के.आर. हे वसंत सागर कृष्णा कावेरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., वसंत सागर कॉम्प्लेक्स, ठाकूर गाव, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ या सोसायटीचे सदस्य आहेत. सोसायटीच्या कृष्णा इमारतीमधील फ्लॅट क्र.एच/ ३०४ चे धारक आहेत.

फ्लॅट क्र.एच/३०४ चे दिनांक १८.०३.२००५ रोजीचे अनुक्रमांक २१२६ ते २१३० असलेले मुळ भाग प्रमाणपत्र क्र.४२६ हे बीपीसीएलद्वारे हरवले आहे, जे त्यांना श्री. श्रीधर के.आर. यांच्याकडून गहकर्जा समोर देण्यात आले होते. कंपनीकडन खारघर पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे दिनांक १५.०५.२०२४ रोजी एफ आयआर क्र 664470de0ddd8db36c89ea60 नोंद करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीस मुळ भागप्रमाणपत्र सापडल्यास किंवा याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी आवश्यक पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** स.११.०० ते सायं.५.०० दरम्यान कळवावे.

सुवर्णा एस. पवार वकील उच्च न्यायालय २४, नवरत्न को.हौ.सो.लि., दत्तापाडा, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६. दिनांक: १३.०६.२०२४ ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE This is to inform the public at large that my

client is in the process of purchasing the N.A PLOT mentioned in the schedule below from the OWNER- M/S. SHREEJI

Any person or persons having any claim, interest in respect of the said N.A PLOT by way of charge, encumbrance, mortgage gift, lease, maintenance, hypothecation lien, inheritance, injunction or otherwise is/are hereby required to make the same known to the undersigned at the below mentioned address within 14 days from the date of publication of the notice IN WRITING along with the documentary evidence, I ANY, failing which my client will proceed to complete all the legal formalities required to be completed to purchase the said N.A. PLOT mentioned in the schedule below without any reference to any claim/s and any claim/s, if any, arising after 14 days from the date of publication of this notice will be considered as waived, abandoned or given up and of no legal effect and consequence.

SCHEDULE OF THE PROPERTY ALL THAT PIECE AND PARCEL OF NON AGRICULTURE LAND BEARING SURVEY 666. N.A PLOT NO ADMEASURING 325.00 SQ.MTRS, ASSESSED AT 32 RUPEES SITUATED AT VILLAGE MAHIM, TALUKA PALGHAR, ZILLA PALGHAR.

Aniket Nerurkar (Advocate) 24, Sai Estate, Amboli, Opp. IDBI Bank, Ceasar Road, Andheri West, Mumbai - 58.

भाग प्रमाणपत्र हर्रावेल्याची सूचना

की, फ्लॅट क्र.१००२, ऐश्वर्या कोहौसोलि., जी.एल . पाऊंड समोर, हिरानंदानी हॉस्पिटलजवळ, पवई मुंबई-४०००७६ या जागेकरिता अशोक कुमा नाहोटी व मोनिका लाहोटी यांना ऐश्वय कोहौसोलि.दारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.५०१ र ५१० हरविले आहेत.

वर नमुद केलेल्या व्यक्ती सदर भागप्रमाणपत्राच्य योग्य मालक आहेत. जर कोणा व्यक्तीकडे व नमुद प्रमाणपत्रांचा ताबा असल्यास त्यांनी वर दिलेल्य ु. त्त्यावर सदर सचना तारखेपासून १५ दिवसात कृपय ारत आणन द्यावे. जर विहित कालावधीत प्रमाणपः आणुन न दिल्यास ते अवैध ठरवले जातील. गोसायटीने केलेले सहाय्यतेकरिता मी आभार व्यत्त

ठिकाण: मंबई अशोक कुमार लाहोर्ट दिनांक: १४.०६.२०२४ ९९२०४४७६५३

जाहीर नोटीस

येथे सूचना देण्यात येत आहे कि, माझे अशिल सुरेश रघुनाथ कांबळी, यांनी दिलेल्य माहितीवरून हि जाहीर नोटीस देत आहे कि. खालीर नमूद मिळकतीच्या मालक **कै. श्रीम. सीमा सुरेश** कांबळी हे आहेत. तदनंतर श्रीम. सीमा सुरेश **कांबळी** यांचे दिनांक १९-०३-२०२४ रोजी निधन गाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती **श्री. सुरेश रघुना**थ **कांबळी** फक्त हे एकमेव वारसदार आहेत.

या नोटीसद्वारे नमूद मिळकतीच्या भांडवला गलमत्तेत असलेले कै. श्रीम. सीमा सरेश कांबळी यांच भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी त्यांचे त्रारसदार किंवा अन्य मागणीदार, हरकतदाः यांच्याकडून हक्क मागण्या, हरकती मागवण्यात ये आहेत. हि नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासन ५ गण्यांच्या व हरकतींच्या पष्टर्थ आवश्यक त्य गगदपत्रांच्या प्रति व पुरावे सादर[ँ] करावेत अन्यथा त कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध ावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आ असे समजण्यात येईल याची नोंट घ्यावी आणि नम ळकतीच्या भांडवलात, मालमत्तेत असलेले कै. श्रीम सीमा सरेश कांबळी यांच्या भाग व हितसंबंधाबाबती अधिकाऱ्यास मोकळीक राहील

मेळकतीचा तपशिल – रूम नं. सी-५, प्लॉट न ५९, गोराई १ श्रमिक सह गृह निर्माण संस्था मयादित आर एस सी -१८, गोराई, बोरिवली (पश्चिम), मुंबई

आर. के. तिवारी (वकील मुंबई उच्च न्यायालय)

जाहीर सूचना

थे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती जोसेफ पॉल फर्नांडिस या फ्लॅट क्र.ए/४१, अंधेरी भाग्य अपार्टमेंटस कोहौसोलि., भारदावाडी रोड, अंधेरी (प.), मुंबई-०००५८ या जागेच्या मालक आहेत २.०५.२०२३ रोजी निधन झाले आणि श्रीमती सेलिन . फर्नांडिस यांनी मयताच्या शेअर्सवर दावा केला आ गणि सोसायटीकडे अर्ज केला आहे.

आम्ही याव्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील यत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर ोण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणां . च्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या चिनेच्या प्रसिध्दीपासून **१५ (पंधरा) दिवसा**र सायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच . अर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्य यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ठचर्थ अशी कागदप नाणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहे[,] र दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झा गहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायट उपविधीतील तरतुर्दींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहा रण्यास सोसायटी मोकळी असेल नाज दिनांकीत १४ जून, २०२४, मुंबई

लिगल रेमेडि वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, पटेल इस्टेट, सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१.

जाहीर सूचना

वेथे सूचना देण्यात येत आहे की**, श्री. दिवान तुलिजारा एसिंघानी** हे फ्लॅट क्र.ए/४०२. एलिसा नगर बिल्डिं .७ कोहौसोलि.. लोखंडवाला टाऊनशिप. आकर्ली रोड niदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ या जागेचे मालव माहेत, यांचे १४.०२.२०२२ रोजी निधन झाले आणि **श्री. श्याम दिवानदास नरसिंघानी** यांनी मयताच्या शेअर्सव रावा केला आहे आणि सोसायटीकडे अर्ज केला आहे आम्ही याव्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील ायत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणा गांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते हा सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ (पंधरा) दिवसां**त सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या ।।च्या दावा/आक्षेपाच्या पुष्ठच्यथे अशी कागदप भाणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत ार दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाव गहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल_/ मेळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायर्ट उपविधीतील तरत्दींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहा करण्यास सोसायटी मोकळी असेल.

आज दिनांकीत १४ जून, २०२४, मुंबई लिगल रेमेडिज वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवार कोहौसोलि., इमारत क्र.१, पटेल इस्टेट सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ द्र्र.:९८९२२७६१२६/९६१९११५२१२/९८१९५०२४१५

PUBLIC NOTICE This notice is hereby issued on behalf of my

clients Mrs. Reeta Subash Shrivastav and Mr Ritesh Subhash Shrivastav having address at Flat No. 11, 2nd Floor, Tabeer Terrace CHS Ltd., off Yari Road, Versova, Andheri (W) Mumbai - 400 061 to intimate the public a large that my clients above named are going to sell off the above said flat to Mr. Arsalar Haroon Shaikh and Mrs. Huda Arsalar Shaikh having address at Narendra Gupta Building No. 1 CHS Ltd., 01/202, Wild Wood Park, Yari Road, Versova, Andheri (W) Mumbai - 400 061 disclosing the facts that the above said flat had been purchased by my clients along with Mr. Subhash Ramashankar Shrivastav, the husband and father of my clients respectively from Mr. Malik Aziz Batala vide Agreement for Sale dated 14.07.2005. All the above said members were holding 33.33% (1/3rd) share each in the above said flat. The said Mr Subhash Ramashankar Shrivastav died or 04.09.2020 as per death certificate issued by the concerned authority, Govt. of Maharashtra leaving behind the following persons as his legal heirs:

Mrs. Reeta Subash Shrivastav (wife) (ii) Mr. Ritesh Subhash Shrivastav (son) (iii) Mr. Sanjog Subash Shrivastav alias Mr. Sanjog Subhash Shrivastav (son)

Mr. Sanjog Subash Shrivastav alias Mi Sanjog Subhash Shrivastav has subsequently desired to release and relinguish his individual 11.11% share which he has inherited from his deceased father's share, as per the provisions of Hindu Succession Act 1956, with respect to the above said flat, in favour of his mother Mrs Reeta Subash Shrivastav and brother Mr Ritesh Subhash Shrivastav and to that effect executed a Deed of Release dated 06.04.2024 which was duly registered by the Sub-Registrar of Assurance, Andheri No. 1. All persons claiming interest in the aforesai property or any part thereof by way of sale gift, lease, inheritance, exchange, mortgage charge, lien, trust, possession, easement

attachment or otherwise howsoever are hereby required to make the same to the under signed (Advocate Syed Ahmed) at his office having address at 10B/101. Oshiwara Sky View CHSL, Patliputra Nagar, New Link Road, Jogeshwari (W), Mumbai - 400 102 or to contact on his Mobile no. 9820380673 c mail at adv.ahmed101@gmail.com withii 15 days from the date hereof, failing which without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived. Dated, the 14th day of June 2024

Sd/- Adv. Sved Ahmed

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the shares

certificate No(s) 248802, 366531, 94423 for **200** shares bearing distinctive No(s) 143017499-143017548. 578606660 578606759, 4556105-4556154 standing in the name(s) of S D WADHWA (Deceased) in the books of M/s Larsen & Toubro Limited, vide folio no. 10008573 has/have been lost/misplaced/destroyed and the advertiser has/have applied to the Company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person(s) who has/have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the Company's Registrars and Transfer Agents viz Kfin Technologies Limited, Selenium Tower-B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad - 500032 within 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

Name(s) of the Applicant(s) SHITIJ WADHWA Place : Mumbai Date: 14.06.2024

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, १) श्रीमती बीना नरेन चेल्लानी व २) श्री. नरेन हिरानंद चे<mark>ल्लानी</mark> हे फ्लॅट क्र.ए/५०३, गोकुळ नगरी म्हणून ज्ञात इमारत, गोकुळ नगरी-२ (ए ॲण्ड बी कोहौसोलि., सुर्या गाव, पश्चिम द्रुतगती महामार्ग कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ या जागेचे संयक्त सदस्य व मालक होते. श्री. नरेन हिरानंद चेल्लानी हे सोसायटीचे सह-मालक व सह-सदस्य असून, यांचे १३.०४.२०२० रोजी निधन झाले जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र.ए/५०३ गोकुळ नगरी म्हणून ज्ञात इमारत, गोकुळ नगरी-२ (ए ॲण्ड बी) कोहौसोलि., सुर्या गांव, पश्चिम द्रुतगती महामार्ग, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ या जागेबाबत विक्री, बक्षीस अदलाबदल, तारण, अधिभार, भाडेपट्टा मालकीहक्क, वारसा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा. अधिकार. हक्क व हित असल्यास त्यांनी सदर फ्लॅट क्र.५०३ मधील त्यांचे दावाबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह खाली नमुद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे कळवावे. विहित कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल

सही/-वकील स्मिता आर. घार्ड पत्ता: दुकान क्र.७६/ईएमपी७५, फेज ४ एव्हरशाईन मिलेनियम पॅराडार्सज, ठाकूर गाव, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ दिनांक: १४.०६.२०२४

की, कोणीही दावेदार नाहीत आणि सदर फ्लॅटचा

व्यवहार करण्यास माझे अशील मृक्त असतील.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, आमचे अशील १) श्रीमती भारती पी. शाह व २) **श्री. प्रदिपकुमार व्ही. शाह** हे सुशिल समीर को ऑप. हौ. सो.लि., शितल नगर, आत्माराम सावंत मार्ग, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सदर सुशिल म्हणून ज्ञात डमारतीच्या ए विंगमधील ७०या मजल्यावरील फ्लॅर क्र.७०३ (फ्लॅट) चे धारक आहेत. आमचे अशील **श्री. प्रदीपकुमार व्ही. शाह** यांना पुर्वीच सह-मालक श्री. विनयचंद मनिलाल शाह, ज्यांचे मंबई येथे (मयत दिनांक २८.०४.२००६) निधन झाल्यानंतर एमसीएस कायदा १९६१ चे उप-विधी क्र.३४/३५ नुसार सोसायटीचे सदस्यत्व देण्यात आले होते आणि स्वर्<mark>गीय श्री. विनयचंद्र मनिलाल शाह</mark> यांचे सर्व कायदेशीर वारसदार अर्थात सर्व श्रेणी १ कायदेशीः वारसदार यांनी आमचे अशील क्र.**१ श्री. प्रदीपकुमा व्ही. शाह** यांच्या नावे दिनांक १४.०७.२०२३ रोजीचे नोंद्र मक्तता करारनामाच्या आधारावर देण्यात आले होते. आमच्या अशिलांनी सदर फ्लॅट **श्री. जय हेमं**त <mark>सुतारिया व श्रीमती प्रकृती जय सुतारिया</mark> यांच्याकडे विक्री. हस्तांतर करण्याचे मान्य केले आहे.

जर कोणा व्यक्तीम सोमायटीम न्याम बँक एनबीएफसी, एच.यु.एफ., कायदेशीर वारसदार वित्तीय संस्था यांना उपरोक्त फ्लॅट मालमत्ता किंवा भागावर विकी अदलाबदल वारसाहक कायदेशी हक्क, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी कोणतेही इतर हुकूमनामा, कायद्याच्या न्यायालय न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणाद्वा पारित आदेश किंवा प्रदानता किंवा लवाद किंवा तांबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पृष्ठ्यर्थ सत्य दस्तावेज व आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सचना प्रकाशनापासन १५ (पंधरा) दिवसांच्य चोथानी-वकील. दी लिगल सोल्युशन्झ+, डी-१०३/१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्ये अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्य सदर अनुसूचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधाराव व्यवहार सुरू करतील.

श्रीमती हेतल आर. चोथार्न वकील/भागीदा दिनांक: १२.0६.२0२४, ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, माङ्या अशील सौ. जयश्री महादेव वारिक, श्री. संतोष महादेव वारिक आणि श्री. प्रविण महादेव वारिक यांनी जनी एम.एच बी. कॉलनी, गोराई रोड, बोरीवली पश्चिम, गाव गोराई - तालुका - बोरीवली आणि जिल्हा - मुंबई १०००९१ येथे स्थित स. क्र. २९, सी.एस. क्र भाग धारण केलेल्या जिमनीवर बांधलेल्या "दि सिटी ग्न्ड सीग्चाग्साग्ल" या डमारत क्र. ७ मधील ३ ऱ्या जल्यावरील सदनिका क्र. ५४७, मोजमाप क्षेत्रफळ , काबीज केली आहे आणि ताब्यात

आणि ज्याअर्थी, सदर मालमत्तेचे शीर्षक खार्ल

उल्लेखिल्यानुसार आहेः २. **दिनांक २६.१२.१९९३ रोजी**च्या ररारपत्राद्वारे (रु. २० किंमतीच्या गैर-न्यायिव स्टॅम्प पेपरवर बनविलेले) सदर किर्ती कांतीलाल शाह यांनी 'हस्तांतरणकर्ता' म्हणन "दि सिदी एन्ह सीएचएसएल" या इमारत क्र. ७ मधील ३ ऱ्या मजल्यावरील सदर सदनिका क्र. ५४७, मोजमाप क्षेत्रफळ = _____ यमुनाबाई कानू घाडी यांना हस्तांतरण प्राप्तकर्ता' म्हणून विक्री केली.

२. सदर यमुनाबाई कानू घाडी यांचे दि. २९.०५.२००६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात महादेव राम बारिक हे त्यांचे केवळ कायदेशीर वारस आहेत. तथापि, आम्हाला **सौ. यमुनाबाई कानू घाडी** यांनी **श्री. महादेव राम वारिक** व त्यासह त्यांची पत्नी **सौ.** जयश्री महादेव वारिक आणि २ मुले म्हणजेच श्री. संतोष महादेव वारिक आणि श्री. प्रविण महादेव **वारिक** यांच्या नावे बनवलेले **नोंदणीकृत इच्छाप**ञ **दिनांक १४.१२.२००४** देण्यात आले आहे[ँ]. (अनुक्रमांक **बीडीआर-१२-२५-२००४** अन्वये नोंदणीकृत)

इ. **देण्यात आलेल्या इच्छापत्र दिनांक १४.१२.२०**०१ नुसार असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की . सदर श्री. महादेव राम वारिक. सौ. जयश्री महादेव वारिक, श्री. संतोष महादेव वारिक आणि श्री. प्रवीण महादेव वारीक हे दिवंगत यमुनाबाई कानू घाडी यांचे वळ कायदेशीर वारस आहेत. . सदर **महादेव राम वारिक यांचे दिनांक**

१९.०३.२००८ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात यश्री महादेव वारिक (विधवा), श्री. संतोष महादेव वारिक (मुलगा) आणि श्री. प्रवीण महादेव वारीक (**मुलगा**) हें सदर मालमत्तेचे केवळ कायदेशीर वारर

निम्नस्वाक्षरीकत ॲडव्होकेट याद्वारे

सद्रनिकेमधील सदर हक्क, हितसंबंध किंवा शीर्षकाच्या हस्तांतरणास दावेदार/दावेदारांकडन किंवा आक्षेपदार अक्षेपदारांकडून सूचना प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या आत दावे किंवा आक्षेपाच्या समर्थनार्थ पुराव्याच्या प्रतीसह दावे/आक्षेप मागवित आहेत. जर वरील विहीत कालावधीमध्ये कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास, बोलणी पूर्ण करण्यात येतील आणि ोणतेही दावे/आक्षेप नाहीत आणि, जर असल्यास सोडून दिले किंवा गुंडाळून ठेवण्यात आले आहेत

आणि माझे अशील त्यानंतर करण्यात आलेल्या अशा व्याच्या कोणत्याही संदर्भाशिवाय सदर मालमत्तेच ताबा पूर्ण करण्यास मुक्त असतील. ॲंड. जीनल परमा

जेएच लॉजिकल सोल्युशन्स (लॉ फर्म मोबा. क. ७४००००७४६ र्डमेल आयडी: legal@jhlawgicalsolutions.co बोरीवली (पूर्व)

देनांक : जुन १३, २०२४